

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. District (जिल्हा): ठाणे शहर

P.S.(ठाणे): हिललाईन

FIR No.(प्रथम खबर क्र.): 0588

Year (वर्ष): 2024

Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 23/07/2024 14:17

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	137(2)

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस):	सोमवार	Date From (दिनांक पासून):	22/07/2024
Time Period (कालावधी):	पहर 5	Date To (दिनांक पर्यंत):	22/07/2024
		Time From (वेळेपासून):	14:00 बजे
		Time To (वेळेपर्यंत):	14:00 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 23/07/2024

Time (वेळ): 13:00 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):

Entry No. (नोंद क्र.): 024

Date & Time (दिनांक आणि वेळ): 23/07/2024 14:17 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):

दक्षिण, 3 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): 01, गायकर नगर, सागर फुलोरे चाळ, , वसाखांब ता.ता अंबरनाथ जि ठाणे

(c) In case, outside the limit of this Police Station, then

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) Name (नाव): रिता रामानंद चौहाण
 (b) Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :
 (c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1986
 (d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत
 (e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
 (f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

- (g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
----------------	-----------------------------	--------------------------------

1

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	गायकर नगर, सागर फुलोरे चाळ, वसारागांव, ता अंबरनाथ जि ठाणे, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	गायकर नगर, सागर फुलोरे चाळ, वसारागांव, ता अंबरनाथ जि ठाणे, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):**(j) Phone number (फोन नं.):**

Mobile (मोबाइल नं.): 91-9136720315

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या / संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	अनोळखी 1			

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**9. Particulars of properties of Interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs) (मुल्य (रु.
----------------	-----------------------------------	---------------------------------	---------------------	---------------------------

10 Total value of property (In Rs/-)
(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11. Inquest Report / U.D. case No., if any
(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No.	UIDB Number
(अ.क्र.)	(यु.आय.डी.बी.क्र.)

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

मी सौ. रिता रामानंद चौहाण वय 38 वर्षे धंदा गृहिणी रा. गायकर नगर, सागर फुलोरे चाळ, रुम नं. 01, वसारागांव ता. अंबरनाथ जि. ठाणे, मोबा. नं. 9136720315 समक्ष हिललाईन पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब देते की मी वरीलप्रमाणे असून वरं नमुद पत्त्यावर 02 वर्षांपासून माझे पती श्री रामानंद चौहाण, मुलगा- मोहन वय 19 वर्षे, मुलगी- बंधनाकुमारी रामानंद चौहाण वय 15 वर्षे 1 महिना (जन्म ता. 06/05/2009), मुलगी- बबली वय 08 वर्षे, मुलगा- सजना असे एकत्र कुटुंबासह राहण्यास असून माझे पती फर्निचरचे काम करून त्यापासून मिळणारे उत्पन्नावर आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. माझी मुलगी नामे- बंधनाकुमारी हि आय.सी.एस. मराठी स्कूल, भाल बस स्टॉप ता. अंबरनाथ जि. ठाणे या शाळेत इयत्ता 09 वीत शिक्षण घेत आहे.

दिनांक 22/07/2024 रोजी माझी मुलगी शाळेत गेली नसल्याने ती घरीच होती. दुपारी 02.00 वा सुमारास मी घरात बाथरूममध्ये कपडे धुवत बसली होती. त्यावेळी माझी मुलगी- बंधनाकुमारी हि घरातून कोणास काहीएक न सांगता घरातून बाहेर जात होती. मी तिला आवाज देवून बोलाविले असता ती माझे काहीएक न ऐकता धावत निघून गेली. मी तिच्या पाठीमागे गेली असता ती गल्लीतून माझी नजर चुकवून गेली होती. त्यानंतर मी घरी येवून तिचा मोबा. नं. 7977985524 या नंबरवर फोन केला असता तिचा फोन लागला नाही. त्यानंतर आम्ही आजूबाजूच्या परीसरात तिचा शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. त्यानंतर तिने माझे मोबाईलवर व्हॉट्सअपवर मी थोड्या वेळाने येते असे मैसेज पाठविले. आम्ही रात्रभर तिची वाट पाहिली असता ती घरी आली नाही. म्हणून माझी खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात इसमाने बंधनाकुमारी हिच्या अज्ञानपणाचा व बालपणाचा फायदा घेवून तिला कशाचेतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले असावे म्हणून मी व माझे पती आज रोजी हिललाईन पोलीस ठाण्यात येवून अज्ञात इसमाविरोधात तक्रार देत आहे. बंधनाकुमारी हिचे वर्णन खालीलप्रमाणे:- नांव- बंधनाकुमारी रामानंद चौहाण वय 15 वर्षे 1 महिना (जन्म ता. 06/05/2009) वर्णन- चेहरा-उभट, रंग-सावळा, डोळे-काळे, नाक-सरळ, अंगाने-सडपातळ, उंची-5 फुट अंदाजे, नेसून- चाल टि शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, सोबत एक मोबाईल फोन त्यामध्ये 7977985524 या नंबरवरचे सिमकार्ड असलेला, अशा वर्णनाची

तरी दिनांक 22/07/2024 रोजी दुपारी 02.00 वा. सुमारास, गायकर नगर, सागर फुलोरे चाळ, रुम नं. 01, वसारागांव ता. अंबरनाथ जि. ठाणे या राहत्या घरातून माझी मुलगी नामे- बंधनाकुमारी रामानंद चौहाण वय 15 वर्षे 1 महिना (जन्म ता. 06/05/2009) हि काहीएक न सांगता घरातून निघून गेली. तिचा आम्ही सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही म्हणून माझी खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात इसमाने बंधनाकुमारी हिच्या अज्ञानपणाचा व बालपणाचा फायदा घेवून तिला कशाचेतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले असावे म्हणून माझी सदर अज्ञात इसमाविरोधात तक्रार आहे.

माझा वरील जबाब माझे सांगणेप्रमाणे संगणकावर मराठीत टंकलिखित केली असून त्याची प्रिंट काढल्यानंतर मला वाचून हिन्दिंतून समजावून सांगितला असता बरोबर व खरा आहे.

13. **Action taken:** Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) **Registered the case and took up the investigation:**
(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

or (किंवा)

(2) **Directed (Name of I.O.)** (तपास अधिका-याचे नाव):

Sangram Thaksen Malkar

Rank (पद): SI (Sub-Inspector)

No.(क्र.): PSI

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) **Refused investigation due to** (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) **Transferred to P.S.**

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 **Signature/Thumb impression of the complainant / informant.**

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):



15 **Date and time of dispatch to the court**
(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

S. Malkar

पोलीस ठाणे अण्ण्डा
Signature of Officer in charge
Police Station
(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): ANIL GOVIND JACI

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र): Physical features, deformities and other details of the
(If known / seen) (संशयीत/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/ वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से. मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखी व्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1						चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोशाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoder ma (कोड)	Mole (तिल)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)		
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.
(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयीत/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)